

a. 6. °दोष 7.
गारू vgl. मद्रौ.
गारू॑ 1) अस्त्र KATHĀS. 116, 71. वेग R. 7, 32, 41. पुराणा Verz. d. Oxf. H. 39, a, 41. 63, b, 3. 79, b, 40. 103, b, 44. SARVADARÇANAS. 71, 12. — 3) d) Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 93, a, 27.
गारूतिक VIKRAMAK. 61.
गारूत्पत 2) vgl. गारूत्मतादृशम्: Spr. 2706.
गारू॒ 2) गार्गस्य (fehlerhaft für गार्ग्यस्य, wie die v. l. hat) काएवस्य Schol. zu VS. PRĀT. 4, 174.
गार्गी॑ m. N. pr. eines Astronomen Verz. d. Oxf. H. 329, a, No. 780. 338, a, 5.
गार्ग्यायणि॑ m. patron. Verz. d. Oxf. H. 267, a, 31. गार्ग्यायणि॑ v. l.
गार्दभिन्॑ m. pl. N. einer Dynastie BHĀG. P. 42, 1, 27; vgl. u. गर्दभ॑ 1) c).
गार्दपत्र॑, so die ed. Bomb. fast überall.
गार्थवाजित् Nilak. zu MBH. 4, 1515: °वाजितैः गृथयैः वाऽः वेगः श-
द्यः पद्मा वा संजातो येषां तैः; zu 3, 12230: °राजितैः गृथपत्रशोभितैः.
गार्मत् 1) KĀTU. 10, 11.
गाहू॑कमेधिक॑ m. pl. (sc. धर्माः) die Pflichten des Hausvaters (गुरुमे-
धिन्) BHĀG. P. 10, 39, 43.
गाहू॑स्य 1) Z. 2 lies 4651 st. 4561. — 2) a) KATHĀS. 68, 36. Verz. d.
Oxf. H. 83, a, 22. — Die ed. Bomb. des MBH. überall richtig गाहू॑स्य.
गाल॑ (von गला) adj. mit der Kehle hervorgebracht; s. u. मुखवाय 2).
गालव् 2) Z. 3 Ind. St. 3, 273 m. pl. als N. einer Schule.
गालवि॑ Verz. d. Oxf. H. 34, b, 40.
गालि॑, छीवनं शमश्रुमालासु गालयः श्रोत्रपालिषु । तेन त्रिपाः RĀ-
MĀ-TAR. 6, 157.
गालोडित adj.: उन्मादशिले रोगार्ते मूर्खे गालोडितः स्मृतः । इति डुर्ग-
सिंहकृतवालापृत्तिकार्योऽत्रिलोचनदासः । गोलोडितोऽपि पाठः । C.K.D.
गाल॑ 1) KATHĀS. 62, 31. Z. 3 lies 39 st. 93. — 2) die Stelle gehört zu
1) mit शाजा; eine andere Auffassung hat WEBER in Ind. St. 9, 279. —
Sp. 742, Z. 1 गालिते auch die ed. Bomb.; keine Erklärung dabei.
— शब्द ergriinden, begreifen; pass. SARVADARÇANAS. 143, 11.
— वि. विवाह॑ शलम् BHĀG. P. 10, 63, 28. अभिगम्य गृहे धातुः कवया-
मपि विवाह्य (so zu lesen) च R. 6, 39, 4. (गुणोऽपि) तमेव संकरान् ऊर्णामः
भूयः पदमृच्छीर्विवाह॑ गेलान्ते gelangt wieder zu einer hohen Stellung Spr. 3338.
गाल्या॑ s. डुर्गाल॑.
2) गंगा॑ 2) b) एवं स विज्ञाप्यो गिरा॑ मम so v. a. in meinem Namen
KATHĀS. 121, 263. — d) Spr. 3939. — e) Bez. einer best. mystischen Silbe
WEBER, RĀMAT. UP. 308.
गिरिपुर॑ n. N. pr. einer Stadt Verz. d. Oxf. H. 392, a, No. 64.
गिरि॑ 1) a) als Bild der Geduld Spr. 3924. — g) N. einer der zehn
auf Schüler Çāmkarakārja's zurückgeführten Bettelorden, dessen
Mitglieder das Wort गिरि॑ ihrem Namen beifügen, Verz. d. Oxf. H. 227,
b, 16. WILSON, Sel. Works 1, 202. fgg.
गिरिक॑ 1) a) NILAK.: गिरि॑ गिरिवद्येतनं देहे कायति शब्दयतीति
गिरिक॑:
गिरिङ् 3) b) HALĀJ. 1, 16. ĀNANDAL. 79. BHĀG. P. 10, 32, 42. KATHĀS. 90,
73. 107, 129. °पति॑ 125. 39, 175. °धव॑ 32, 403. °प्रिय॑ LA. (II) 87, 12.

गिरिशाकुमार॑ (गि० + कु०) m. N. pr. eines Schülers des Çāmkarakā-
रja Verz. d. Oxf. H. 231, b, 47.
गिरिशापुत्र॑ (गि० + पुत्र॑) m. N. pr. eines Oberhaupes der Gāṇa-
patja Verz. d. Oxf. H. 249, a, 15.
गिरिडुग॑ N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 24.
गिरिधर॑ m. N. pr. eines Autors HALL 204. °दोक्तित 132.
गिरिप्रस्व॑ lies Bergene.
गिरिश॑ N. pr. eines Rudra WEBER, RĀMAT. UP. 304, 312; vgl. unter
1. गिरीश॑ 2). — f. शा Bein. der Durgā: गिरिशै नमो HĀRIV. 9423
nach der Lesart der neueren Ausg. (st. गुरुस्य नन्दै der älteren); NI-
LAK.: गिरिशै गिरिशै दैर्घ्यवार्यम् (३). Das Scholion lautet wohl ur-
sprünglich गिरिशै गिरिशै क्रस्ववार्यम् und bezieht sich auf das
9424 der älteren Ausg. am Ende eines Cloka stehende गिरिशै, wo-
für गिरिशै zu lesen ist.
गिरिशर्मन्॑ m. N. pr. eines Mannes IND. ST. 4, 372.
गिरिसानु॑ n. Bergene HALĀJ. 3, 24.
गिरिसुता॑, vgl. गिरे॑: सुता॑ Verz. d. Oxf. H. 46, a, 44. गिरिसुताकात॑ n.
Bein. Çīva's KĀTU. 124, 251.
गिरित्ति॑ N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 24.
1. गिरीश॑ 1) Sārañeça Verz. d. Oxf. H. 149, b, 8. — 3) f. शा Bein.
der Durgā HĀRIV. 9424; vgl. u. गिरीश॑ oben.
गीतक॑ Gesang, Lied KATHĀS. 69, 114. वीणाय॑ गीतक॑ ब्रौदी 106, 23. ein
best. Versmauss, = नृनुट्टी VARĀH. BHĀ. S. 104, 52.
गीतकापिडका॑ Titel eines Paricishṭā des SV. Verz. d. Oxf. H. 378, a, 6.
गीतक्रम॑ m. वर्ण HALĀJ. 3, 74.
गीतगङ्गाधर॑ n. Titel eines Gedichts Verz. d. Oxf. H. 129, a, No. 233.
गीतगिरोश॑ n. desgl. ebend. 129, b, No. 234.
गीतगोविन्द॑ n. (nicht m.) Verz. d. Oxf. H. 126, b, No. 221.
गीतप्रकाश॑ m. Titel eines Werkes ebend. 201, a, 34.
गीतत्रन्धन॑ n. ein episches Gedicht, das gesungen wird, R. 7, 71, 21.
गीतमार्ग॑ m. DAÇAK. 143, 4 nach dem Schol. = दशपदचडमणि॑.
गीतार्चर्ष॑ (गीत + शा॑) m. Gesanglehrer KATHĀS. 71, 73.
गीति॑ 2) Ind. St. 8, 302. fgg.
गीतिका॑ 3) eine Strophe im Giti-Metrum KATHĀS. 117, 109 (gemeint
ist 65. fg.). — Vgl. दश॑ ७.
गीत्यार्थ॑ Ind. St. 8, 220. fg. 319. fgg.
गीत्याणा॑ KATHĀS. 116, 83. 117, 80.
गीत्याणेन्द्रसरस्वती॑ m. N. pr. eines Lehrers HALL 97. 137.
2. गु॑ KĀTU. 13, 11. 12. Z. 6, wenn davon गौङ्गवि॑ kommt, so ist wohl
अगुङ्गवि॑ zu lesen.
4. गु॑ vgl. noch तातगु॑, तिगु॑.
3. गु॑ vgl. noch तेनगु॑, तिष्ठनु॑.
गुश्चामीर॑ N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 20. 340, a,
7 (v. l. गुश्चासा॑). — Vgl. गौश्चासा॑.
गुश्चुल॑ HĀRIV. 6283.
गुच्छ॑ 1) a) = तुप॑ Busch (vgl. M. 1, 48. JĀGN. 2, 229) HALĀJ. 2, 424. —
Vgl. रोम॑.
गुच्छकपिण्डि॑ vgl. वङ्गतरकपिण्डि॑.